

Goldiam International Ltd

MANUFACTURERS & EXPORTERS OF DIAMONDS & JEWELLERY CIN:L36912MH1986PLC041203

February 23, 2024

To.

BSE Limited

PhirozeJeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai- 400 001.

Scrip Code: 526729

To.

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex, Mumbai- 400 051.

Scrip Code: GOLDIAM EQ

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement- Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Please find attached herewith a copy of Notice published in the Newspapers viz. Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) on February 22, 2024 regarding Postal Ballot Notice and E-Voting Information.

This is for your information and records.

Yours faithfully, For Goldiam International Limited

Pankaj Parkhiya Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

JBM Auto Limited Reg. Office: 601, Hemkunt Chambers 89, Nehru Place, Delhi – 110019

NOTICE IS HEREBY GIVEN THAT SHARE CERTIFICATE(S) NO. 386 FOR 2400 EQUITY SHARES OF RS. 2/- (RUPEES TWO ONLY) EACH BEARING DISTINCTIVE NOS 118230400 TO 118232799 OF JBM AUTO LTD., REGISTERED IN THE NAME OF FREDY F DARUWALA AND RUKSHANA F DARUWALA HAS/HAVE BEEN LOST AND THE HOLDER(S) OF THE SAID EQUITY SHARES HAS/HAVE APPLIED TO THE COMPANY TO ISSUE DUPLICATE CERTIFICATE(S). ANY PERSON WHO HAS/HAVE ANY CLAIM IN RESPECT OF THE SAID SHARES CERTIFICATE(S) SHOULD LODGE SUCH CLAIM WITH THE COMPANY AT ITS REGISTERED OFFÍCE 601, Hemkun Chambers 89, Nehru Place, Delhi - 110019, WITHIN 15 DAYS OF THE PUBLICATION OF THIS NOTICE, AFTER WHICH NO CLAIM WILL BE ENTERTAINED AND THE COMPANY WILL PROCEED TO ISSUE DUPLICATE SHARE CERTIFICATE(S).

Name of holders: Fredy F Daruwala

Date : 22.02.2024

Rukshana F Daruwala

PUBLIC NOTICE

To whomsoever it may concern

LIC Housing Finance Ltd. states that Mr Tomy Augustine & Priya Tomy are the absolute owners of the property being address Flat NO A 001, Shailesh Co-op Housing Society Ltd, Sai Krupa Complex, Kashimira, Mira Road East Thane - 401 104.

The Original of the said documents being Share Certificate NO 001 was misplaced and not traceable. The complaint is filed to M.R.A Police Station, Mumbai and the police station issued missing/Lost Report No. 20113-2024 dated 12-02-2024. Mr Tomy Augustine & Priya Tomy are the owners of the said flat and the said property is absolute free from any encumbrance

If any person has any claim or interest over the said property, he/she is requested to forward their claims along with the relevant documents to us within 07 days of this public notice. If we do not receive any claim from any person within 07 days, it shall be strictly presumed that this property is absolutely free from any claim or encumbrance and no one has any claim over

Date: 22.02.2024 Place: Mumbai

Mumbai LIC Housing Finance Ltd. Jeevan Prakash, 4th Floor, Sir P.M. Road, Fort, Mumbai 400 001

ODISHA POWER TRANSMISSION CORPORATION LIMITED

(A Government of Odisha Undertaking)
Regd. Office: Janpath, Bhubaneswar-751022 CIN:U40102OR2004SGC007553

TENDER ALERT

1)E-TENDER NOTICE NO.-CPC-43/2023-24: Bids are invited from reputed manufacturers/repairers under two part bidding system in e-tendering mode only for Repairing of 06 numbers of Auto & Power Transformers at an Estimated cost of Rs. 19.145 Crore. Last date of receipt of tender Dt-20.03.2024 Up to 13.00 Hrs.

Complete set of bidding documents are available at www.tenderwizard.com/OPTCL and

www.optcl.co.in. **HIPR-70/2023-24** I&PR-04011/11/0187/2324 **Sd/- CGM (C.P.C)**

●f @ /optcl_odisha ⊗ /optcl_odisha

AVAADA

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

Avaada Group invites expression of Interest from eligible EPC contractors for Execution of multiple distributed ground mounted Solar PV projects in Maharashtra, Gujarat and Rajasthan (cumulative capacity of 1000 MW). The selected bidder shall be responsible for implementation of the allotted projects in a turnkey EPC mode (Excluding Supply Modules and few items to be mutually agreed) and including 2 year of O&M services. We also invite expression of interest from civil and service contractors capable for such projects.

Scope of Work shall include Engineering, Procurement, storage and insurance, Site levelling and cleaning of vegetation, civil construction installation of all items including free issued items, testing and commissioning of Solar Photo Volatic Plant(s), 11ky/33ky transmission lines and Switchyard / bay at both ends on a turnkey basis.

Time line: 6 Months from LOA

Eligibility Criteria: The contractor should have executed Solar projects including Transmission line on EPC basis with a cumulative capacity of 20MW. Minimum capacity done at a single location shall be 5 MW. Should have average annua urnover of 10 Cr in previous 3 years

Contact Details: Mr. Rahul Deo Singh, Assistant Vice President, (Procurement) rahuldeo.singh@avaada.com, 0120-6757059 Your Expression of Interest along with credentials will be accepted till Tuesday 05th March, 2024

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of our client, India ITME SOCIETY that Ram Dadlani & Co. through its Partner Mr. Mukesh R Dadlani & Mr. Rohan Mukesh Dadlani has agreed to sell the property situated at Office No. 108, Dalamal Tower, Nariman Point, Mumbai-400021 alongwith 1 basement reserved car parking space bearing no. B-13 respectively in the compound of the building Dalamal Tower to our client India ITME SOCIETY through its Authorised signatory/Chairman Mr. Ketan Sanghvi (that the property as more particularly described in the schedule hereunder).

That the Ram Dadlani & Co. through its Partner Mr. Mukesh R Dadlani & Mr. Rohan Mukesh Dadlani has assured to India ITME SOCIETY that the said property is free from all encumbrances and defects in title. Therefore any person(s) having any claim in respect of the above referred property or part

thereof by way of sale, mortgage, lease, gift, easement, exchange, maintenance, inheritance, possession, succession, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title, or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any decree, order, or award otherwise claiming howsoever, are hereby requested to intimate the same in writing with supporting documents to the undesigned at M/s. RKCA LAW ASSOCIATES LLP situated at 515. 5 Floor, Tulsiani Chamber, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai – 400 021 within period of 7 days (both days inclusive) of the publication of this notice failing which the claim of such person(s) will deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE OF THE PROPERTY

All the piece and parcel of the office No. 108 admeasuring 1010 sq. ft. plus 1 basement car parking situated on the 1st Floor of Dalamal Tower, Nariman Point, Mumbai $-400\,021$. This Notice dated 22nd day of February, 2024.

M/s. RKCA LAW ASSOCIATES LLP Through its Founding Partner Mr. SANJEEV BINDAL Corporate office: 515, 5th Floor, Tulsiani Chamber, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai – 400 021. Mob No.:- 9810801651 / 9867419078. Email:- sanjeev.bindal@rkca.net / dharmesh.singh@rkcalaw.com /

ajav.chauhan@rkcalaw.com

FUND

Date : 13.02.2024

Form No. INC-25A

Advertisement to be published in the newspaper for Conversion Of Public Company Into A Private Company

Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs Western Region In the matter of the Companies Act, 2013, Section 14 of Companies Act, 2013 and Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of AGWAY SALESMART MARKETING SOLUTIONS LIMITED having its Registered office at Plot No:17/AB, Kandivali Co.Op. Indus Estate Ltd., Charkop, Hindustan Naka, Kandivali West, Mumbai - 400067, Applicant.

Notice is hereby given to the general public that the Company is intending to make an application to the Central Government under Section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a Private Limited Company in terms of the special resolution passed at the Extraordinary General Meeting held or Tuesday, February 20, 2024 to enable the Company to give effect for such conversion

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director (Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra) within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below

Place: Mumbai

Date: February 22, 2024

Aqway Salesmart Marketing Solutions Limited

Amriksingh Nagpa (DIN: 00127864

Plot No:17/AB, Kandivali Co.Op.,Indus Estate Ltd., Charkop, Hindustan Naka, Kandivali West Mumbai 400067

CAPITAL INDIA HOME LOANS LIMITED

CIN NO. U65990DL2017PLC322041

CAPITAL INDIA Reg Add: 2nd Floor, DLF Centre, Sansad Marg, New Delhi, Central Delhi-11000

Email - cihl@capitalindia.com Contact No. 91-11-4954 6000 APPENDIX-IV {See rule 8(1)} POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorized Officer of Capital India Home Loans Limited [CIN NO. U65990DL2017PLC322041] under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security nterest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 22.11.2022 for Loa Agreement No. HLNHFLKAL0006500 calling upon the borrower(s) Mulchand Sital Gond & Ritadevi Mulchand Gond to repay total amount mentioned in the deman otice being Rs. 55,73,836/- (Rupees Fifty-Five Lakhs Seventy Three Thousand Eight Hundred and Thirty Six Only) as on 09.11.2022 along with future interest in rms of loan agreement w.e.f. 10.11.2022 thereon within 60 days from the date of receip of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s nd the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of th property described herein below in exercise of powers conferred on him under Sub Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enfor Rules, 2002 on **21.02.2024**

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal wit the property and any dealings with the property will be subject to the charge of Capital India Home Loans Limited for an amount of Rs. 55,73,836/-(Rupees Fifty Five Lackh Seventy Three Thousand Eight Hundred and Thirty Six Only) as on 09.11.2022 and long with future interest in terms of loan agreement w.e.f. 10.11.2022.

The borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Ad respect of time available, to redeem the Secured Asset.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Flat No. 401, Admeasuring 880 Sq. Ft. Built Up (apx.) 4th Floor, Wing-A1, in the Buildin Known as "Gokuldham Complex" Lodha Heaven, situated at Old Survey No. 122/2A, Nev Survey No. 73/2A And Old Survey No. 122/2B, New Survey No. 73/2B, Revenue Village Nilje, Nr. Bhavani Chowk, Dombivali (East) Thane - 421204, Maharashtra (together with all rights including but not limited to rights to use and occupy Common Areas, Parking Spaces, Facilities, Amenities, Development Rights Etc. As Applicable), which is bounded as under: East: As Per Title Deed, West: As Per Title Deed, North: As Per Title Deed

Date - 21.02.2024 Authorized Officer
Capital India Home Loans Limited Place - Thane

Relationship beyond banking

ALIBAG BRANCH

18 & 818K, Balaji Naka, Tilak Road, P.B.NO.11, Alibaug- 402201, Maharashtra

The undersigned being the authorized officer of the Bank Of India under th Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) rea vith rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a deman notice dated 01-03-2023 calling upon the borrower M/s Shree Siddhivinaya Interprises (Partners: Mr. Sameer Devendra Choughule and Mrs. Jiteshree-Same Choughule) to repay the amount mentioned in the notice being Rs. 88,96,709.70 verdue interest from 21/10/2021 (in words Eighty Eight Lakh Ninety Six Thousan Seven Hundred and Nine and Seventy Paise) within 60 days from the date of receip of the said notice

The borrower having deposited an amount of Rs.70,00,000/- from the date of th Demand notice, has still to deposit the remaining amount of Rs.18,98,209.70/- They have failed to repay the remaining amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 15 day of February of the year 2024.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount Rs. 18,98,209.70/- and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of th Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of immovable property All that part and parcel of the property consisting of Plot No. 19, Survey No. 26, Hissa No. 4, Area 442.25 Sq. mtrs, situated at village Chendhare Tal. Alibag Dist

Raigad in the name of Mr. Sameer Devendra Choughule.

Bounded; On the North by Landed Property Common Road S.No. 18 In the South by On the West by

Date: 15/02/2024 (Authorised Officer) Place: ALIBAG Bank of India

NOTICE

Notice is hereby given that the certificates for 225 shares bearing Equity Share Certificates no. 9289, 191999, 320579, 424871, 1361716 and Distinctive No.s 430506 - 430530, 140300915 -140300939, 574340198-574340247, 616916165 616916214, 1396565461-1396565535 under the folio no. 03683818 of Larsen & Toubro Limited standing in the name of Satish Hiralal Bhavsar (deceased holder) and Hiralal Motilal Bhavsar has een lost or mislaid and the undersigned has applied to the company to issue duplicate certificates for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar. Kfin Technologies Ltd. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial district, Hyderabad 500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate certificates.

Name of Shareholder - Hiralal Motilal Bhavsar Date - 20.02.2024

orci do Canara Bank MULUND CAMP BRANCH : Shop No. 1, R Square, Gr. Flr., LBS Marg, Mulund (W), Mumbai-400 080, MH. • **Tel. No**. (022) 25912143 • **Email**: cb0154@canarabank.com सिंडिकेट Syndicate

DEMAND NOTICE [SECTION 13(2)]

Mr. Ajay Kumar Pravinlal Shah •Address : Flat No. 1304, C Wing, Ornate Galaxy, Phase II, Village: Juchandra Naigaon, Situated at Old Survey No. 298/3, New Survey No. 352 Hissa No. 3 At Vasai Virar, Juchandra Road, Mumbai, MH.-401 208

SUB.: DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION & RECONSTRUCTIO

OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002. That **Sri. Ajay Kumar Pravin Lal Shah** has availed the following Loans / Credit facilities

from our Mulund camp Branch from time to time: Limit | Loan Amount No. | Loan Amt. | Liability as on 13.02.2024 | Rate of Interest 160000366641 30,00,000/-25.70.022.74

2.33,230,86

9.50%

164001604381 2,21,261/

| | 3. | 170001672810 | 8,00,000/- | 3,91,688.68 | 11.80% | | |
|--|----|--------------|------------|-------------|--------|--|--|
| The above said Loan / Credit facilities are duly secured by way of mortgage of the assets | | | | | | | |
| more specifically described in the schedule hereunder, by virtue of the relevant documents | | | | | | | |
| executed by you in our favor. Since you had failed to discharge your liabilities as per the | | | | | | | |
| terms and conditions stipulated, the bank has classified the debt as \mbox{NPA} on $\mbox{30.05.2023}$. | | | | | | | |
| Hence, we hereby issue this notice to you under section 13 (2) of the subject Act calling | | | | | | | |
| upon you to discharge the entire liability of ₹ 31,94,942.28 (Rs. Thirty One Lakhs Ninety | | | | | | | |
| Four Thousand Nine Hundred Forty Two & Twenty Eight Paise only) with accrued and | | | | | | | |
| up to date interest and other expenses, within sixty days from the date of the notice, failing | | | | | | | |
| which we shall exercise all or any of the rights under Section 13(4) of the subject Act. | | | | | | | |
| Further, you are hereby restrained from dealing with any of the secured assets mentioned in | | | | | | | |
| the schedule in any manner whatsoever, without our prior consent. This is without prejudic | | | | | | | |

to any other rights available to us under the subject Act and / or any other law in force. Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets. The demand notice had also been issued to you by Registered Post Ack due to your las known address available in the Branch record.

(Note : Please mention, if any Non-Fund based limits availed by the party even though not crystallized

SCHEDULE

| The specific details of the assets Mortgaged / Hypothecated are enumerated hereunder: | | | | | | |
|---|--|--|--|--|--|--|
| Mortgaged / Hypothecated assets item wise | Detailed Description to be given | | | | | |
| Recidential Property | Flat Bearing Address Flat No. 1304 C Wing, Ornate Galaxy Phase II, Village : Juchandra Naigaon Situated At Old Survey No. 298/3, New Survey No. 352, Hissa No. 3, At Vasai Virar Juchandra Road, Mumbai, MH. 401 208. | | | | | |
| Stock | Hypothecated Stock (purchased out of our bank finance) | | | | | |
| | sd/- | | | | | |

Authorized Officer / Divisional Manage

CANARA BANK

Navi Mumbai Municipal Corporation

City Engineering Department

Re-Tender Notice No. NMMC/ City Engineer/488/2023-24 Name of work- Repairs of Gutter and Pathway at New Durgamatanagar, New Ganesh Nagar, Bindumadhavnagar and Ambedkarngar Ward no. 3 Digha.

Estimated Cost (Rs.):- 2,02,93,326/-

number given on this website.

Tender booklets will be available on e-tendering computer system at https://mahatenders.gov.in on dt-2/02/2024. The tender is to be submitted online at https://mahatenders.gov.in for any technical difficulties in the e-tendering process, please contact the help desk

The right to accept or reject any tender is reserved by the Hon'ble Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation.

IMMC PR Adv no./1254/24 **Navi Mumbai Municipal Corporation**

SATPUR INDL. ESTATE

City Engineer

केनरा बैंक Canara Bank 📣

SEE RULE 8 (1) POSSESSION NOTICE

(FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas:

The undersigned, being the Authorized Officer of the Canara Bank, Satpur Indl. Estate Branch under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 10/08/2020 calling upon the Borrower M/s. Saptshrungi Traders (Prop. Mr. Sanjay Karbhari Kandekar and Mr. Dhananjay Ramdas Dhondage Guarantor)to repay the amount mentioned in the notice, being Rs. 4,47,89,717.49/- (In Words: Rupees Four Crore Forty Seven Lakhs Eighty Nine Thousand Seven Hundred Seventeen and Forty Nine Paise Only)as on 01/08/2020 Only within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general, that the undersigned has taken Actual Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 16th day of February of the

The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank, Satpur Indl. Estate Branch for an amount of Rs. 4,47,89,717.49/- (In Words: Rupees Four Crore Forty Seven Lakhs Eighty Nine Thousand Seven Hundred Seventeen and Forty Nine Paise Only)as on 01/08/2020 + future interest thereon.

The details of the property/ies mortgaged to the Bank and taken possession by

Description of the Mortgaged Property Details:

Date: 16/02/2024

Place : Nashik

All that Piece and Parcel of Property situated at:- Residential Flat No. 02, First Floor Shree Dattakrupa Residency, Constructed on Plot No.28, S. No. 417/3A (3B+3C+3D), Makhmalabad Shivar, irrigation Colony Makhmalabad Girnare Road, Makhmalabad Nashik.Bounded As:-East- :- Side Margin West : Side Margin North: Flat No.03 South: Side Margin

Seal of Sd/Authorised Officer, Canara Bank

RELEVANT PARTICULARS

PUBLIC NOTICE FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MRS. VIJAYLAXMI NARAYAN SHENVI PRABHU PERSONAL GUARANTOR OF M/S. ADITYA VIDYUT APPLIANCES LIMITED) (CORPORATE DEBTOR)

| 1 | ١. | Name of the Personal Guarantor | w/o Mr. Narayan Pundlik Shenvi Prabhu |
|---|-----|---|---|
| | 2. | Permanent Address of Personal Guarantor | B-2/4, Runwal Nagar CHS Limited, Kolbad Road, Near Flower Valley, Kolbad, Thane (W)-400601. |
| ı | 3. | Interim Moratorium commencement date | 30.10.2021 |
| | 4. | Date of Initiation of individual insolvency resolution process | 20.02.2024 (Order dated 16.02.2024 received by RP on 20.02.2024) |
| ı | 5. | Moratorium commencement date | 16.02.2024 |
| | 6. | Estimated date of closure of insolvency resolution process | 19.06.2024 |
| | 7. | Name and registration number of the insolvency professional acting as resolution professional | CA. Pradeep Kumar Kabra Regn. No. IBBI/IPA-001/IP-P01104/2017-18/11790 |
| | 9. | Address and e-mail to be used for correspondence with the resolution professional | CA. Pradeep Kumar Kabra 3 st Floor, Reegus Business Centre, New Citylight Road, Above Mercedes Benz Showroom, Bharthana-Vesu, Surat-395007 Email: irrp.aval@gmail.com Mobile no: +91-9173295400 |
| | 10. | Last date for submission of claims | Thursday, 14.03.2024 |
| | 11. | Relevant Forms for submission of claim | https://ibbi.gov.in/home/downloads |

Notice is hereby given on behalf of Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench-I that the Hon'ble NCLT has ordered the commencement of individual insolvency resolution process of Mrs. Vijaylaxmi Narayan Shenvi Prabhu under section 95 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 vide order dated 16.02, 2024 (Order received by RP on 20.02, 2024) against the C.P. (IB No. 12/AHM/2022. The creditors of Mrs. Vijavlaxmi Naravan Shenyi Prabhu (Personal Guarantor of M/s. Adity

vidyut Appliances Limited), are hereby called upon to submit their claims with proof on or before Thursday, 14.03.2024 by post or by electronic means or by hand delivery or registered post or speed post or courier to the resolution professional at the address mentioned against entry No. 9. Submission of false or misleading claims with proof shall attract penalties or imprisonment in accordance with the provision of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and any other

CA. Pradeep Kumar Kabra IBBI Registration No.: IBBI/IPA-001/IP-P01104/2017-18/11790 Date: 22.02.2024 Email: irrp.aval@gmail.com

JHARKHAND URBAN INFRASTRUCTURE

DEVELOPMENT COMPANYLIMITED

(Govt. of JharkhandUndertaking)

JUIDCO BHAWAN, KUTCHERY ROAD, RANCHLJHARKHAND
Ph. No.: +91-651-2225878, Mob. No.: +919835599296

e-mailId-juidcolimited@gmail.com

CIN:U45200JH2013SGC001752,

GOVERNMENT OF JHARKHAND JHARKHAND MUNICIPAL DEVELOPMENT PROJECT REOUEST FOR BID NO.: IN-JUIDCO LTD.-384714-CW-RFB NATIONAL OPEN COMPETITIVE PROCUREMENT (Two-Envelope Bidding Process with e-Procurement)

NIT No.: JUIDCO/NIT/Kapali/JMDP/2024/588 Date:21.02.2024

Design, Build Drinking Water Supply System for Kapali Nagar Parishad with Operation and Maintenance of 60 months Online e-tendering Mode of Bid Submission (https://jharkhandtenders.gov.in) Estimated valueof Contract (CAPEX + OPEX Rs 61,41,40,760/-(Rs Sixty One Crore Forty One Lakh Forty and Seven Hundred Sixty Only) excluding electricity charges) Rs 25,000/- (Non- Refundanle **Tender Fees** (Rs Twenty Five Thousand Only) (Rupees Sixty Lakh Fourty One Thousand Four Hundred and Seven only) **Bid Security** Startof sale of Bid 22/02/2024 from 10:00 Hrs Document Time and date of pre-bid 01/03/2024 at 15:00 hrs meeting Last date and time for 22/03/2024 till 17:00 hrs receipt of online bids Time and Date of opening 22/03/2024 till 17:30 hrs of bids -Technical Part JUIDCO Ltd, JUIDCOBhawan Address of the Employer KutcheryChowk, Ranchi, Jharkhand 834 001

ProjectDirector (Technical)

JharkhandUrbanInfrastructure

DevelopmentCompanyLimited.

JUIDCO Bhawan, utcheryChowk,

Ranchi, Jharkhand-834 001

Tel: 0651- 2243203/ 2225878

e-mail: juidcolimited@gmail.com.

Website: www.jharkhandtenders.gov.i Note Only e-tenders will beaccepted.

Officer Inviting Bids

Further details are available on the Jharkhand Government eprocurement website http//: jharkhandtenders.gov.in Sd/- Project Director(Technical) JUIDCO Ltd.,Ranchi

PR.NO.319873 Urban Development and Housing(23-24):D

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that, Agreement for Sale dated 29.11.2023 (duly stamped & registered vide document Sr. No. BRL-8-16178-2023 dated 29.11.2023) has been executed between Mr Prafulla Suresh Sudrik & Mrs. Purva Prafulla Sudrik (Transferor's) and Mr Prasad Keshav Etane & Miss. Anushka Prasad Etane (Transferee's) in respect of the below scheduled property

In view of the above and on behalf of my clients Mr. Prasad Keshav Etane 8 Miss. Anushka Prasad Etane (Transferee's herein) I/we hereby invites claims and or objections from the claimant or claimants/objector or objectors who have any right, title and interest in the said property prejudicial to the interest of the other party and who have already file any legal proceedings or obtained any decree o award concerning the subject matter of the said property to submit all their claims objections in writing along with copies of such documents and other proofs or support of his/her/their claims/ objections within the period of 15 days from the publication of this notice, failing which my clients will presume that, no adverse claim or objections concerning the said property exist or if they do exist they stand waive hereinafter and in such event my clients will proceed to complete the transaction o Sale. Please do note

Schedule of the property

Flat No.401 in Building No. B-11 known as " Saraf Choudhari Nagar Co- operative Housing Society (No.05) Ltd.," situate at : Saraf Choudhari Nagar, Thakur Complex Kandivali (East) Mumbai - 400 101, and admeasuring 301 Sq. Ft. built up area constructed in the year 1995 bearing City Survey No. 755 (C), 755 (E) of Village Poisar, Taluka-Borivali in the Registration District and sub District of Mumbai City and Mumbai Suburban, within the assessment jurisdiction of " R-South Ward" of Brihanmumbai Mahanagar Palika:

Place: Mumbai Date: 22 02 2024

Dilip Yashavant Lad (M.com.LL.B.,GDC&A,DCM)

ADVOCATE HIGH COURT B-22/304, Saraf Choudhari Nagar, Thakur Complex, Kandivali (East) Mumbai-400101.M:9833506305 E-mail:advdiliplad@gmail.cor

GANDHAR OIL REFINERY (INDIA) LIMITED

CIN: U23200MH1992PLC068905 Regd. Off.: 18th Floor, DLH Park, S. V. Road, Goregaon (West), Mumbai Maharashtra, India

NOTICE OF POSTAL BALLOT

Members of The Gandhar Oil Refinery (India) Limited ('Company'') are hereby informed that pursuant to the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013 ('Act') read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules 2014 ('Rules'), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on Genera Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and in accordance with the requirements prescribed by the Ministry o Corporate Affairs ('MCA') for conducting postal ballot process through e-voting vide their circulars issued from time to time (collectively the 'MCA Circulars') the approval of the Members of the Company is sought for the following special business by way of remote e-voting ("e-voting") process:

Description of Special Resolutions Ratification of Gandhar Employee Stock Option Plan 2022 ('ESOP 2022')

In compliance with the above mentioned provisions and MCA Circulars, the electronic copy of Notice of Postal Ballot ("Notice") along with the explanatory statement has been sent on Wednesday, February 21, 2024, to those Members whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners maintained by the Company/Depositories as on Friday February 16, 2024 ("Cut-off Date") and whose e-mail IDs are registered with the Company/Depositories. In accordance with the MCA Circulars members can vote only through e-voting process. Further, pursuant to the MCA Circulars, the requirement of sending physical copy of the Notice, Posta Ballot forms and pre-paid business reply envelope has been dispensed with The members whose names appeared in the Register of Members and the Register of Beneficial Owners as on the Cut-off date are entitled to vote or the Resolution as set forth in the Notice. A person who is not a member as or the Cut-off date shall treat the Notice for information purpose only.

In accordance with the MCA Circulars, the Company has provided the facility to vote on the resolutions by e-voting and for this purpose, the Company has availed the services of Link Intime India Private Limited. The detailed procedure and instructions for e-voting are enumerated in the Notice. The Notice is also available on the Company's website i.e

www.gandharoil.com, websites of the stock exchanges i.e. BSE Limited a www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and on the website of Link Intime at https:// instavote.linkintime.co.in. The e-voting period shall commence on Friday, February 23, 2024 at 09:00

a.m. (IST) and end on Saturday, March 23, 2024 at 05:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled at 5:00 p.m. (IST) on Saturday March 23, 2024 and remote e-voting shall not be allowed beyond the same During this period, the Members holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their votes by e-voting Once the vote is cast on the resolution, the Member will not be allowed to

Associates, Company Secretaries, Mumbai as the scrutinizer ("Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. The result of the postal ballot will be announced within 2 (two) working days from the conclusion of e-voting i.e. Saturday, March 23, 2024 and will be displayed on the Company's website i.e. www.gandharoil.com and on the

The Board has appointed CS Mannish L Ghia, Partner at M/s. Manish Ghia

website of Link Intime at https://instavote.linkintime.co.in, and commun to the stock exchanges. In case of any query and/or grievance in respect of voting by electronic means members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in/ under "Help ection or may contact Mr. Rajiv Ranjan, Link Intime India Private Limited, C

101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083 or send ar email to enotices@linkintime.co.in or Call us :- Tel : 022 - 49186000. For GANDHAR OIL REFINERY (INDIA) LIMITED

Place: Mumbai

change it subsequently or cast the vote again.

Jayshree Soni Company Secretary & Compliance Officer Date: February 21, 2024 FCS No: 6528



GOLDIAM INTERNATIONAL LIMITED

Regd. Office: Gems & Jewellery Complex, MIDC, SEEPZ, Andheri (East), Mumbai -400096 CIN No.: L36912MH1986PLC041203 | Tel no. (022) 2829 1893 | Fax: (022) 2829 0418, Email: investorrelations@goldiam.com Website www.goldiam.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given, in accordance with Section 108 and Section 110 of the Companies Act 2013 (the Act) read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended (Management Rules') read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 22/2020 dated 15th June 2020, Circular No. 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December 31, 2020, Circular No. 10/2021 dated June 23, 2021, Circular No. 20/2021 dated December 8, 2021, Circula No. 02/2022 dated May 05, 2022 Circular No. 11/2022 dated December 28, 2022 and and 09/2023 dated September 25, 2023 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ('Listing Regulations') and Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable provisions for the time being in force and as amended from time to time, for seeking approval of the Shareholders of the Company by way of Special Resolutions for the following business set out

hereunder through Postal Ballot by voting through electronic means only ('remote e-voting'). Approval of 'Goldiam - ESOP Scheme 2024'

Approval to extension and grant of Employee Stock Option Scheme to the eligible employees of group company(ies) including subsidiary company(ies) and/or associate company(ies) under 'Goldiam- ESOP Scheme 2024'.

n accordance with the terms of General Circulars, the Company has emailed the Postal Ballot Notice along with Explanatory Statement on February 21, 2024. The notice is being sent to all members/ beneficiaries whose names appear in the Register of Members/Record of Depositories as or Cut-off-date/Specified date Friday, February 16, 2024. The voting rights of the members shall be reckoned in the proportion to their share of the paid-up equity share capital as on Friday, February 16, 2024. A person who is not a member on the aforesaid date to treat this notice for information

In accordance with the terms of General Circulars, hard copy of the Postal Ballot notice along with Postal Ballot forms and prepaid business reply envelope will not be sent to the members for Postal Ballot. The communication of the assent or dissent of the members would take place through the remote e-voting system only.

The Postal Ballot Notice is also be available on the Company's website www.goldiam.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> respectively, and on the website of Registrar i.e. Link Intime India Private Limited (LIIPL) - https://instavote.linkintime.co.in/

Manner of registering/updating e-mail address:

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at investorrelations@goldiam.com or to the RTA at mt.helpdesk@linkintime.co.in along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self attested copy of the PAN card, and self attested copy of any document (e.g.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialised mode are requested to register the e mail address with their respective depository participants.

The Board of Directors of your Company has appointed Mr. Rajnikant Shah, (Membership No. [1629], CP No. [700]), Practicing Company Secretary, Mumbai, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner.

The Company has engaged the services of LIIPL for providing e-voting facility to all the Members of The Company, Members are requested to note that the voting period will commence from Thursday, February 22, 2024, IST at 9.00 a.m. and end on Friday, March 22, 2024, IST at 5.00 p.m. The e-voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter. In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means Members may refer

to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and Instavote e-Voting manual available a

https://instavote.linkintime.co.in under Help section or write an email to https://enotices@linkintime.co.in

or Tel: 022 - 49186000 for any further clarification. The Scrutinizer shall, after conclusion of the voting period, submit his report to the Chairman of Company Secretary of the Company and the results of the Voting by Postal Ballot through electronic means will be announced, on or before Saturday, March 23, 2024, 5.00 p.m. at the Registered Office of the Company at Gems & Jewellery Complex, MIDC, SEEPZ, Andheri East, Mumbai-400096. The said results will be posted on the Company's website viz. www.goldiam.com and on the website of LIIPL at https://instavote.linkintime.co.in/ besides communicating to the Stock Exchanges where the

> By Order of the Board of Directors For Goldiam International Limited

Place: Mumbai Pankaj Parkhiya

Date: 21.02.2024

Company's shares are listed.

Company Secretary

🧔 गुरूवार, दि. २२ फेब्रुवारी २०२४ मुंबई लक्षदीप

🤼 संपादकीय

विकासाची किरणे त्यांच्यापर्यंत..

पंतप्रधान मोदी हे नेहमीच भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या संकल्पाची चर्चा करत असतात. त्यांचा तो विकासाचा दृष्टीकोन आहे. पण मोदी यांनी एका बाबीकडे लक्ष दिले पाहिजे आणि ती म्हणजे विकासाची किरणे सामान्य माणसापर्यंत पोहचली पाहिजेत. शेवटच्या पायरीवर सामान्य जनापर्यंत देशाच्या उभ्या असलेल्या विकासाची फळे पोहचावीत, हा सिद्धांत नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी मांडून आता कित्येक वर्षे झाली आहेत. सरकारच्या माध्यमातून त्या दृष्टीने प्रगती केली जात आहे. पण अजूनही खऱ्या खुऱ्या सामान्य माणसापर्यंत विकासाची फळे गेल्याचे दिसत नाही. बाजारात गेल्यावर जेव्हा आटे डाल का भाव समजतो तेव्हा कळते की एक मोठा वर्ग कितीतरी मागे आहे. त्याच्यापर्यंत ना विकासाची फळे पोहचली ना विकासाची गंगा त्यांच्या दारात गेली. देशाची प्रगती अफाट वेगाने होत आहे. यात काहीच शंका नाही. पण सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावल्याचे दिसत नाही. सामान्य माणसाचे जीवन सुखमय झाले पाहिजे, तर ते दिसत नाही. शहरांची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे आणि ती दिवसेंदिवस अधिक बकाल होत चालली आहेत. उत्पादकता क्षेत्र असो वा सेवा क्षेत्र, त्या दृष्टीने शहरांची रचना केली गेली पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात जो बदल होत आहे आणि त्यामूळे सामान्य माणूस आणि शेतकरी यांच्या जीवनावर जो विपरित प्रभाव पडत आहे, तो दूर करण्यासाठी आधूनिक रचना असलेली शहरे तयार करण्याची गरज आहे. पूर्वी जी शहरे वसवण्यात आली आहेत, म्हणजे मुंबई असो किंवा हैदराबाद असो. तेथे हे शक्य नाही. पण गुरुग्रामसारखे जे अत्याधुनिक शहर आहेत, तेथे जोरदार पाऊस झाला की शहर जलमय होते आणि वाहतूक कोंडीचे संकट कित्येक तास कायम रहाते. शहरांची संरचना अशी हवी की शंभर वर्षानंतरही शहर या नैसर्गिक संकटाशी झुंजण्यासाठी तयार असले पाहिजे. मुंबईत पूर्वी शंभर वर्षापूर्वीचे वाहतूक लक्षात घेऊन नियोजन केले होते. पण त्यानंतर त्यात काहीही प्रगती झाली नाही आणि आज मुंबई शहरात सारी संकटे आहेत. भावी काळात वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढणार आहे आणि वाहनांची संख्या तर कल्पनेच्या पलिकडे वाढणार आहे. त्या दृष्टीने शहरांचे नियोजन करणे गरजेचे आहे. आजच मुंबईत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या इमारतींतील रहिवाशांच्या गाड्या पार्क केलेल्या असतात. त्यात जाणार्या वाहनांसाठी अत्यंत चिंचोळी जागा असते. हे तर सामान्य पणे दिसणारे चित्र आहे. केवळ मूबंईच नव्हे तर इतर अनेक शहरांची हीच अवरऱ्या आहे. नियोजन पूर्वीच नीट केले नाही, त्यामुळे आज ही अवस्था ओढवली आहे. पाऊस जरा जास्त झाला तर काय होते, ते सार्यांनाच माहीत आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की येत्या शंभर वर्षातील वाहतूक लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे. त्यासाठी इच्छा शक्ती हवी. राजकीय नेत्यांना निवडणुका जिंकण्याशिवाय दुसरे काहीही पडलेले नसते. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे. पण त्यांनीच आता पुढाकार घेऊन नियोजन केले पाहिजे. महाराष्ट्रात मुंबई नव्हे तर इतरही अनेक शहरे आहेत जी आता बकालीकडे निघाली आहेत. अगदी नाशिक, पुणे आणि औरंगाबाद वगैर शहरांची हीच अवस्था आहे. नगरसेवक, प्रशासन आणि लोकप्रतिनीधी यांचे अभद्र साटेलोटे हा तर सामान्य आणि चावून चोथा झालेला विषय आहे. त्यापेक्षा वर जाऊन या संबंधितांनी विचार केला पाहिजे. दिल्ली, मुबंई आणि इतरही कित्येक शहरांच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे आणि शहरात लोकांचे लोंढे येत आहेत. केवळ राजकारणाचा भाग म्हणून त्या लोंढ्यांकडे पाहायला नको तर शहरांच्या नियोजनाच्या दृष्टीकोनातून त्यांचे नियोजन करण्याची गरज आहे. मुंबईत लोंढे का येऊ लागले, याचे तर अनेकदा सांगितले आहे. मुबईत झोपडीवासियांना मोफत घरे देण्याची योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली आणि तेव्हापासून मुंबईवर लोंढे येऊन आदळू लागले. इतकी अफाट लोकसंख्या असताना नियोजन तरी काय आणि कसे करणार, हा मोठा प्रश्नच आहे. हवामानातील बदलांमूळे वाढलेला पाऊस आणि इतर घटक यांचा तर विचारही केला नाही. यापुढे जेव्हा सर्व इमारतींमध्ये लोक रहायला येतील तेव्हा त्यांच्या गाड्या जेव्हा रस्त्यावर उतरतीलल तेव्हा रस्ते चालण्यासाठी उपलब्ध नसतील. लोकसंख्येवर नियंत्रण मिळवणे हा एक उपाय आहे. पण त्यासाठी कित्येक वर्षे लागतील. तोपर्यंत २०४७ साल येऊन गेलेले असेल. मग मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत कसा निर्माण होणार, हा प्रश्न आहे. आहे त्या साधनसामुग्रीनिशी या संकटावर मात करायची आहे. नव्या वाहनांना परवानगी न देणे हा एक उपाय आहे. पण भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आरटीओ खात्याकडून याबाबत काही सकारात्मक कृती करण्याची अपेक्षा बाळगणे म्हणजे बैल दूध देण्यासारखे आहे. नियोजन करणे हे अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक आहे. त्यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे दूसरे संकट आहे. हो होत नाही तोपर्यंत विकासाची किरणे

शेवटच्या माणसापर्यंत पोहचणार नाहीत.

SMFG इंडिया क्रेडिट तर्फे ६ व्या पशु विकास दिनानिमित्त १ लाखांहून अधिक गुरांवर उपचार; दुग्धव्यवसायातील महिलांचा सन्मान

भारतातील आघाडीच्या NBFC पैकी एक, SMFG इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (पूर्वीचे फ , ल्लरटन इंडिया क्रेडिट को. लिमिटेड) ने त्यांच्या ६ व्या पशु विकास दिवशी (झतृ), सर्वात मोठे एकदिवसीय पश्रविकास शिबिर आयोजित केले. ही शिबिरे १४ राज्यांमधील ४६० हुन अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आली आणि १ लाखांहुन अधिक गुरांना आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्यात आली. भारतात, ८ कोटींहून अधिक कुटुंबे थेट दुग्धव्यवसायाशी निगडीत आहेत आणि या क्षेत्राच्या कार्यशक्ती मध्ये स्त्रियांचे प्रमाण ७०% आहे. या महिलांच्या प्रयत्नांचे रमरण करण्यासाठी ६ वा पश् विकास दिन 'दुग्ध व्यवसायातील महिला' म्हणून साजरा करण्यात आला. स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक उन्नती साधण्यासाठी सर्वांचा सहभाग यावर भर देत हा उपक्रम ईएसजी चौकटीमधील 'सामाजिक' पैलू प्रतिबिंबित करतो. पशु निगा आणि उपचार यांच्या जोडीला SMFG इंडिया क्रेडिटने ३०,००० हून



अधिक लोकांना लाभ मिळवून देत ४-१० फेब्रुवारी दरम्यान देशभरात ३०० हुन अधिक आरोग्य शिबिरांचे

६ व्या पशु विकास दिवसाने १,२५,००० हुन अधिक जीवनांना रपर्श केला आणि त्यांच्यावर प्रभाव पाडला. या कंपनीचा वैविध्यपूर्ण कामगारसंच हा धोरण पूरक आहे कारण ते संपूर्ण भारताच्या ६०० शहरे आणि

६५,००० हन अधिक गावांमधील ग्राहकांना सेवा प्रदान करतात. त्यांचे लक्ष्य हे सर्वसमावेशक परिसंस्था निम ांण करून ऋणाद्धारे स्वप्नपूर्ती आणि उच्च कौशल्य प्रदान करून ग्रामीण जीवनाचे जीवनमान उंचावने आहे. पशु विकास दिनामध्ये देशभरातील ४००० हुन अधिक कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. हा उपक्रम राबविण्यासाठी एकाच दिवशी त्यांनी एकत्र येऊन स्वयंसेवेने काम केले. कंपनीच्या सामाजिक उपक्रम ांबद्दल बोलताना, SMFG इंडिया क्रेडिट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक थी. शंतनू मित्रा म्हणाले, आमच्या ग्रामीण भागातील ग्राहकांपैकी ९०% हुन अधिक ग्राहक या म हिला आहेत. आमचे बरेच ग्राहक त्यांच्यासाठी उत्पन्नाचा एक मोठा स्रोत असलेल्या गुरे खरेदीसाठी कर्ज घेतात. आमचे समाज विकास कार्यक्रम बदलासाठी चालना देणारे घटक म्हणून काम करतात आणि

जीवनमान उंचावण्यावर, जीवनाची एकूण

अनेक विचार व संकल्पना

आणण्याची आमची इच्छा

होती. गॅलॅक्सी वापरकर्ते

काळासह हे विचार व

करण्यात येणाऱ्या गॅलॅक्सी

एआय वैशिष्ट्यांचा आनंद

घेऊ शकतील, जेथे सॅमसंग

सतत विकसित होण्यासह

मोबाइल एआय अनुभवांम

ध्ये वाढ करत राहील .

ज्या

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती भैरवी विप् वैद्य (मयत) आणि श्री. विपुल रमन वैद्य हे फ्लॅट क्र.२०६ रा मजला, ओशिवरा आनंद विहार को-ऑप.हौ.सो.लि गोशिवरा लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ य ागेचे मालक आहेत. श्रीमती भैरवी विपुल वैद्य यांचे o८.१०.२०२३ रोजी निधन झाले आणि त्यांच्या पश्चा ो. विपुल रमन वैद्य (पती), श्री. हर्ष विपुल वैद्य (मुलगा कुमारी जानकी विपुल वैद्य (मुलगी) हे कायदेशी

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत कोणत्याही स्वरूपाच अधिकार, हक्क, शेअर, दावा, हित असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सर्व आवश्यक दस्तावेजी गुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसां** . कळवावे. अन्यथा असे अधिकार. दावा. मागणी त्या किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल आज दिनांकीत २२ फेब्रुवारी, २०२४

सॅन ज्युरिस्टकरित

४०६, मोर्या इस्टेट, न्यु लिंक रोड अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ sanjurist.adv@gmail.com

गुणवत्ता वाढवण्यावर आणि उत्पन्नाच्या प्रवाहांना चालना देण्यावर लक्ष केंद्रित करतात. पशुधन कल्याणाच्या पलीकडे आणि सेवा देत असलेल्या समुदायांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कौशल्य विकास आणि आर्थिक साक्षरतेला सक्रियपणे प्रोत्साहन देत

SMFG इंडिया क्रेडिट कंपनी मध्ये आम्ही नाविन्यपूर्ण आणि शाश्वत सामाजिक-आर्थिक समाजामध्ये सर्वसमावेशक उपक्रमांद्धारे वंचित वाढीस प्रोत्साहन देऊन आमच्या ग्राहकांशी मजबूत संपर्क प्रस्थापित करण्यासाठी समर्पित आहोत.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that **Mrs** ha Ranganathan being legal heirs o ate Mr. K. S. Ranganathan is seized ossessed and/or sufficiently entitled of ses viz Flat No 401 D wing Fourt floor, Pranay Nagar C.H.S Ltd., Ran Mandir Extn, Road, Babhai, Borival (West), Mumbai 400092 (hereinafte to as "the said Flat") and also olding shares therein. That the said Mrs Radha Ranganathan has lost/misplace he Original title document in respect of the

All person having any claim, right, title and interest against or to the said Flat or the shares in respect thereof or any par thereof either by way of mortgage, sale gift, inheritance, agreement, lease, lien charge, trust, majitanance, assement narge, trust, maintenance, easemer ossession or by virtue of any testamentar non-testamentary document/s or b rirtue of succession, adoption, any suit itigation, dispute, decree, order, injunction estriction, covenants, statutory order notice/award, notification or otherwise owsoever, are hereby called upon an equired to make the same known in writin with due evidence and detailed particulars hereof at our office at 101, Shree Vallabh Residency, Daulat Nagar, Road No.3 Borivli (E), Mumbai 400 066, within 15 days om the date of publication of this Notice b legistered Post A.D., failing which, suc registered Post A.D., laining which, such claim, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

Place: Mumbai

SHARMA & ASSOCIATES

££900669/997089803

कॅपिटल इंडिया होम लोन्स लिमिटेड

११०००१. ई-मेल: cihl@capitalindia.com, संपर्क क्र.:९१-११-४९५४६०००

CAPITAL INDIA सीआयएन: यु६५९९०डीएल२०१७पीएलसी३२२०४१ नोंद. पत्ता: २रा मजला, डीएलएफ सेन्टर, संसद मार्ग, नवी दिल्ली, सेन्ट्रल दिल्ली

परिशिष्ट-४ (पहा नियम ८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **कॅपिटल इंडिया होम लोन्स लिमिटेड** (सीआयएन: यु६५९९०डीएल२०१७पीएलसी३२२०४१) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ः सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक २२.**११.२०२२** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार **मुलचंद सितालु गोंड व रिटादेवी मुलचंद गोंड** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत **कर्ज करारनामा क्र.एचएलएनएचएफएलकेएएल०००६५००** करिता दिनांक ०९.११.२०२२ रोजी देय रक्कम

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्य्रिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपनियम (४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा <mark>सांकेतिक ताबा</mark> दिनांक <mark>२१ फेब्रुवारी, २०२४</mark> रोजी घेतलेला आहे.

रू.५५,७३,८३६/- (रुपये पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे छत्तीस फक्त) तसेच

दिनांक १०.११.२०२२ पासून करारनामानुसार पुढील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कॅपिटल इंडिया होम लोन्स लिमिटेडकडे दिनांक ०९.११.२०२२ रोजी देय रक्कम रू.५५,७३,८३६/- (रुपये पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे छत्तीस फक्त) तसेच दिनांक १०.११.२०२२ पासून करारनामानुसार पुढील व्याज जमा करावी.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्थावर मालमत्तेचे तपशील

फ्लॅट क्र.४०१, क्षेत्रफळ ८८० चौ.फु. बिल्टअप (अंदाजे), ४था मजला, विंग-ए१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स म्हणून ज्ञात इमारत, लोधा हेवन, जुना सर्व्हे क्र.१२२/२ए, नवीन सर्व्हे क्र.७३/ २ए व जुना सर्व्हे क्र.१२२/२बी, नवीन सर्व्हे क्र.७३/२बी, महसूल गाव निळजे, भवानी चौकाजवळ, डोंबिवली (पुर्व), ठाणे-४२१२०४, महाराष्ट्र (लागू असेल त्याप्रमाणे सामायिक क्षेत्र, पार्किंग जागा, सुविधा, विकास अधिकार इत्यादी वापर व वहिवाटीच्या मर्यादेत अधिकारासह). आणि चतुसिमा: **पुर्व:** अधिकार दस्तावेजानुसार; **पश्चिम:** अधिकार दस्तावेजानुसार; **उत्तर:** अधिकार दस्तावेजानुसार; **दक्षिण:** अधिकार दस्तावेजानुसार

दिनांकः २१.०२.२०२४

ाठकाणः ठाण

प्राधिकृत अधिकारी कापटल इाडया हाम लान्स ालामटड

सही /



गोलडियम इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन:एल३६९ १२एमएच१९८६पीएलसी०४१२०३ नांदणीकृत कार्यालय : जेम्स अँड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी सिप्झ,अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९६ ; दरध्वनी:(०२२) २८२९१८९३, फॅक्स: (०२२) २८२९०४१८ वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com

पोस्टल बॅलेटची सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ **('अधिनियम')** चे कलम १०८ आणि कलम ११० नुसार कंपनी **(व्यवस्थापन आणि** प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० आणि नियम २२ सह सुधारित ('व्यवस्थापन नियम') नुसार येथे सूचना ण्यात आली आहे. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत ८ एप्रिल, २०२० चे सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२०, ९३ एप्रिल, २०२० चे परिपत्रक क्र.१७/२०२०, १५ जून, २०२० चे परिपत्रक क्र.२२/२०२०, २८ सप्टेंबर, २०२० चे परिपत्रक क्र.३३/२०२०, ३१ डिसेंबर, २०२० चे परिपत्रक क्र.३९/२०२०, २३ जून, २०२१ चे परिपत्रक क्र.१०/ २०२१, ८ डिसेंबर, २०२१ चे परिपत्रक क्र.२०/२०२१, ०५ मे, २०२२ चे परिपत्रक क्र.०२/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ चे परिपत्रक क्र.११/२०२२ आणि २५ सप्टेंबर, २०२३ चे परिपत्रक क्र.०९/२०२३ **(एमसीए परिपत्रक)** सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियम ४४ **('लिस्टिंग रेग्युलेशन्स'),** भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण **(एसएस-२)** आणि अधिनियमाच्या इतर लागू तरतुदी, वेळोवेळी लागू असलेल्या आणि वेळोवेळी मुधारणा केल्यानुसार, मागण्यासाठी खालील इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे **('रिमोट ई-वोटिंग')** मतदान करून ोस्टल बॅलेटद्वारे खाली दिलेल्या व्यवसायांसाठी सदस्यांची विशेष संकल्पनेद्वारे मंज्री:

. गोलडियम – ईएसओपी स्किम २०२४ ला मान्यता देणे. . गोलंडियम – ईएसओपी स्किम २०२४ अंतर्गत उपकंपन्या आणि/किंवा सहकारी कंपन्यांसह समृह कंपन्यांचे पात्र कर्मचाऱ्यांना कर्मचारी साठा पर्याय योजनेची मंजूर व विस्तारी करणास मान्यता देणे

गमान्य परिपत्रकांच्या अटींनुसार कंपनीने **२१ फेब्रुवारी, २०२४** रोजी स्पष्टीकरणात्मक निवेदनासह पोस्टल बॅलेट नोटिस ईमेल केली आहे. सर्व सदस्यांना/लाभार्थ्यांना नोटीस पाठवली जात आहे ज्यांची नावे सदस्य नोंदणी, डिपॉझिटरीजच्या रेकॉर्डमध्ये कट–ऑफ–डेट/निर्दिष्ट तारीख **शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४** रोजी नमूद आहेत. सदस्यांचे मतदानाचे अधिकार **शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४** रोजी पेड-अप इक्रिटी शेअर भांडवलाच्या त्यांच्या हिशोबाच्या प्रमाणात मोजले जातील. एखादी व्यक्ती जी वर नमूद केलेल्या तारखेला सदस्य नाही ती केवळ माहितीच्या उद्देशाने या नोटीसवर उपचार करेल.

सामान्य परिपत्रकांच्या अटींनुसार, पोस्टल बॅलेट फॉर्मसह प्रीपेड बिझनेस रिप्लॅपसह पोस्टल बॅलेट नोटिसची हार्ड कॉपी सदस्यांना पोस्टल बॅलेटसाठी पाठवली जाणार नाही. सदस्यांच्या सहमती किंवा असहमतीचा संवाद फक्त रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारे होईल.

गोस्टल बॅलेट नोटिस कंपनीच्या वेबसाइट <u>www.goldiam.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्सव म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर अनुक्रमे कॉम आणि (LIIPL) - <u>https://</u> <u>instavote.linkintime.co.in/</u> वर उपलब्ध आहे.

र्द-मेल नोंद / अद्यायावत करणे :

. वास्तविक स्वरुपात भागधारणा आणि ज्यांचे ई–मेल कंपनीकडे नोंद नाहीत अशा भागधारकांनी कंपनीकडे <u>investorrelations@goldiam.com</u> वर किंवा आरटीएकडे <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर त्यांनी स्वाक्षरी केलेले विनंती पत्र, त्यांचे नाव व पत्ता नमुद करून तसेच पॅनकार्डाची स्वसाक्षांकीत प्रत आणि अन्य दस्तावेजांच्या स्वसाक्षांकीत प्रत (जसे वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र) हे सदस्यांचे पत्ता परावा म्हणून सोबत जोडून कंपनीकडे विनंती अर्ज करावा. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल नोंद करण्यासाठी विनंती करावी

तुमच्या कंपनीच्या संचालक मंडळाने टपाल मतपत्रिका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी . मुंबईतील प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव **श्री. रजनीकांत शहा** (सदस्यत्व क्र.(१६२९), सीपी क्र.(७००)) यांची ग्राननीकार म्हणून नियुक्ती केली आहे.

. कंपनीने सर्व सदस्यांना ई-मतदानाची सुविधा देण्यासाठी एलआयआयपीएलच्या सेवा नियक्त केल्या आहेत सदस्यांना विनंती केली जाते की मतदानांचा कालावधी **गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४** रोजी स.९.००वा. भाप्रवे सुरू होईल आणि **शुक्रवार, २२ मार्च, २०२४** रोजी सायं.५.००वा. समाप्ती होईल. त्यानंतर मतदानासाठी

लआयआयपीएल द्वारे ई-मतदान पध्दत अक्षम केले जाईल. होणतेही प्रश्न आणि∕िकंवा तक्रारीच्या बाबतीत, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाच्या संदर्भात सदस्य मदत आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) <u>https://instavote.linkintime.co.in</u> वर उपलब्ध इन्स्टाव्होट ई-मतदान मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात. पढील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी मदत विभागास https:/

<u>enotices@linkintime.co.in</u> वर ईमेल लिहा किंवा दूरध्वनी: ०२२-४९१८६००० करू शकता. इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा निकाल कंपनीचे अध्यक्ष किंवा त्यांच्या अनुपस्थितीत यांच्याद्वारे अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे, **शनिवार, २३ मार्च, २०२४** रोजी साय.५.००वा. कंपनीचे **नोंदणीकृत कार्यालय** : जेम्स अँड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी सिप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९६ येथे जाहीर केला जाईल. हे निकाल कंपनीच्या वेबसाइटवर <u>www.goldiam.com</u> आणि एलआयआयपीएलच्या <u>https://instavote.linkintime.co.in</u> वर पोस्ट केर

संचालक मंडळाच्या आदेशान्वये गोलडियम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

वापराबाबत

आहेत.

पसंतीचे

वैशिष्ट्य

गुगल,

नवीन टूल आहे.

एस२४ सिरीज

सर्कल टू सर्च विथ

त्तम बाबींचा शोध

घेण्यासाठी अविश्वसनीय

जे

उत्तम

मिळाले

सर्वात

एआय

आहे

सर्वो

गॅलॅक्सी

विकसित

PUBLIC NOTICE

Notice is hereby given under instructions from our client that **Mr. Pritam Sanmukh Singh** residing at Flat No. 302, Naval CHS Ltd., Union Park, Khar (West), Mumbai 400052 have

agreed to sell, transfer and assign to our clients his commercial Property/Shop

(hereinafter referred to as "the said Property") described in the Schedule hereunde

written, free from all encumbrances, claims, démands, doubts, disputes, litigations i

any court of law whatsoever and also free of any charge, mortgage, lien, third part

rights, collateral securities, etc. together with all rights, benefits, privileges and

All person having any claim or right in respect of the said Property or part thereof by way

of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, licensee, gift, tenancy, lien, licensee or beneficial rights/interest under any trust, right of prescription or preemption or under any

agreement or other disposition or any court decree, order or award passed by any cour

or authority or otherwise possession or encumbrance howsoever or otherwise is hereb

required to intimate to the undersigned at 4/41, Priti Sadan, Sicka Nagar, V. P. Road

Mumbai 400004 within 10 (Ten) days from the date of publication of this notice of hi

such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be

completed without reference to such claim and the claim, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that premises consisting of and lying, being and situate at Shop bearing No. 14-C-2 admeasuring 462.50 sq.feet carpet area on ownership basis plus open space area as

per MOU dated November, 2012 and situated in 'C' Wing on Ground Floor of the building known as Giriraj Residency Co-operative Housing Society Ltd. (the

Society") (old name "Peerbhoy Mansion") standing on Plot nos. 450C, 460, 462 of

advantages in respect of the said Property and membership of the Society.

आमच्याकडे

गॅलॅक्सी एस२४ सिरीज विकसित करणे माझ्या कारकिर्दीमधील सर्वात फायदेशीर काळ

एआय शतकातील परिवर्तनात्मक सर्वात तंत्रज्ञान आहे. अशा व्यापक क्षमता असलेल्या बाबीशी संलग्न होण्याची संधी काहीच अभियंतांना मिळते. एआयमुळे सँम संगसाठी, तसेच आणि मोबाइल उद्योग सर्व मानवजातीसाठी मोठे परिवर्तन घडून आले आहे. हे मोबाइल अनुभवांसाठी नवीन युग आहे आणि सॅमसंग गॅलॅक्सीची त्यामध्ये अग्रणी भूमिका आहे. मोबाइल डिवाईसेस एआयसाठी प्रमुख स्रोत बनतील आणि आमचा व्यापक व सर्वसमावेशक

उत्पादन पोर्टफोलिओ, नाविन्यतेचा वारसा आणि खुल्या

सहयोगाच्या तत्त्वासह सॅमसंग गॅलॅक्सी जगभरात

विस्तारीकरणाला

गती देण्यासाठी उत्तम स्थितीत आहे. आम्ही मोबाइल एआय उपलब्ध सुलभपणे आणि करून देऊ सर्वांसाठी नवीन क्षम तांना चालना देऊ.

ललित पाटील अटकेनंतरही पुण्यात मेफेड्रोनची सर्रास विक्री सुरू

पुणे, दि.२१ : ललित पाटील ड्रन्स प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून, तब्बल ११०० कोटींचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी मोठ्या कष्टाने हे रॅकेट उद्धवस्त केले असले, तरी ललित पाटील प्रकरणानंतरही पोलिसांच्या नाकाखाली मेफेड्रोनची सर्रास विक्री सुरू असल्याने हे पोलिसांचे यश म्हणावे की अपयश, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वास्तविक पाहता

ललित पाटील प्रकरणाची व्याप्ती मोठी होती. अंमली पदार्थ तस्करीतील आरोपी पोलीस बंदोबस्तातून सहज पळून गेल्याने हे प्रकरण पोलिसांच्याही अंगलट येणार हे स्पष्ट होते. या प्रकरणाचा फायदा घेत विरोधी पक्षांनीही गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. त्यामुळे ललित पाटील प्रकरणाच्या तपासाला गती आली. यात अंमली पदार्थ तरकर ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी जवळपास पोलिसांना डझनभर निलंबितही करण्यात आले, तर काहींना अटकही झालेली आहे.हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच राज्यातील सक्रीय झालेल्या पोलिसांनी राज्यात शिखर, नाशिक भागांत छापेमारी करत शेकडो कोटींचे मेफेड्रोन जप्त

केले होते.

गॅलॅक्सी एआय व्यक्तींना सीमांपलीकडे संवाद साधण्यास, दैनंदिन टारन्क्स सहजपणे पूर्ण करण्यास आणि बरेच काही करण्यास सहाय्य करते.

गॅलॅक्सी एस२४ सिरीज लाँच केल्यापासून आम्हाला दैनंदिन जीवनात गॅलॅक्सी वैशिष्ट्यांच्या

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that share Certificate No. 7 for 05 (five) fully paid up shares bearing Distinctive no.s from 31 to 35 of Mahim Rajanigandha CHS Ltd. Situated at 226, T.H. Kataria Road, Mahim Mumbai 400016 in the name of Shri **Aamod Vasant Datye** is lost misplaced. FIR has been registered with Mahim Police station on 12/2/2023. An application has been made to the society for issue of

duplicate certificate Any person having any objection in respect of the said share certificate should lodge such claim with the society at address given above. within 15 days of the publication of

Shri Aamod Vasant Datye Share Holder, Flat No. 11, 4th Floor plot no.226 T.H.Kataria Road Mahim Rajanigandha CHS Ltd. Mahim, Mumbai 400016.

Place :- Mumbai

NOTICE

Date :- 20.2.2024

SMT. MALIKUNISA SHAIKH (deceased) wa Member of the Bismillah Heights Co-operative Housing Society Ltd. having address at Shaikh Burhan Kamruddin Street, (Teli Mohalla), Mumbai 400008 holding Flat No. 1203, 12[™] Floor wing in the building of the society, SMT. MALIKUNISA SHAIKH died on 23/04/2023 without making any

The society hereby invites claims and objection from the heir or heirs or other claimants/objecto or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days rom the publication of this notice, with copies o such documents and other proofs in support of his/her /their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claim/objections if any received by the society for transfer of shares and interest o the deceased member in the capital / property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society available for inspection by the claimants/ objections in the office of the society/with the Secretary of the society between 10.00 am to 5.00 pm on from Monday to Sunday with prior appointment from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Bismillah Heights Co-operativ Housing Society Ltd
Hon Secretary Place : Mumbai Date : 22/02/2024

NOTICE MR. RAJARAM SHANKAR YADAV (deceased

was Member of the Shree Kapreshwar Krupa Co-operative Housing Society Ltd. having address a K. L. Borkar Marg, Dhaku Prabhuji Wadi, Ghodapdeo, Mumbai 400033 holding Flat No. 1106, 11[™] Floor A wing in the building of the society, MR. RAJARAM SHANKAR YADAV died on

15/06/2014 without making any nomination The society hereby invites claims and objection from the heir or heirs or other claimants/objector o bjections to the transfer of the said shares and the transfer of the said shares and the said shares are said shares are said shares and the said shares are said shares are said shares are said shares and the said shares are s property of the society within a period of 15 days rom the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her /their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws o the society. The claim/objections if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the egistered bye-laws of the society is available for respection by the claimants/ objections in the office of the society/with the Secretary of the society between 10.00 am to 5.00 pm on from Monday to Sunday with prior appointment from the date o publication of the notice till the date of expiry of its

For and on behalf of Shree Kapreshwar Krupa Co-operative Housing Society Ltd
Hon Secretary Place : Mumbai

the "Society" under D ward, bearing cadastral survey no. 1358 of Girgaon Division ocated on Sardar Vallabhbhai Patel Road, Opp. Marwari Vidyalaya School, Mumbai 400 004 together with all those 5 (five) fully paid-up shares of Rs. 50 each bearing Distinctive Nos. 46 to 50 (both inclusivé) under Certificate No. 10 in Giriraj Residenc Co-operative Housing Society Ltd Dated this 21st day of February 2024

(Hiren G. Shah) Advocates for the Purchase Email: shah.hiren.g@gmail.com

जाहीर सूचना

येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात श्रीमती उषा डी. भेड या फ्लॅट क्र.ए/३९, २रा मजला, क्षेत्रफळ १६.७२ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, चंद्रलोक म्हणून ज्ञात इमारत व चंद्रलोक ए को-ऑप.हौ. सोसायटी लि.'' म्हणून ज्ञात सोसायटी, जनता नगर रोड, जमीन सर्व्हे क्र.७(भाग), गाव भाईंदर, भाईंदर पश्चिम, तालुका व जिल्हा ठाणे-४०११०१ या जागेचे मालक

आहेत, यांनी असे प्रस्तुत केले आहे की, पुर्वीचे श्रेणी मुळ अधिकार दस्तावेज अर्थात (१) मे. निर्मल बिल्डर्स, विक्रेता आणि श्रीमती रंजनाबेन चिमनलाल दोशी, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांक ३१.०३.१९७६ रोजीचा विक्री करारनामा. (२) श्रीमती रंजनाबेन चिमनलाल दोशी, विक्रेत्या आणि श्री. दिलीप भाईचंद शाह, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०७.०७.१९७८ रोजीचा विक्री करारनामा; आणि (३) श्री. दिलीप भाईचंद शाह, विक्रेता आणि श्री. शैलेशकुमार हरिलाल मकानी, खरेदीदार यांच्या दरम्यान सदर फ्लॅटबाबत झालेला दिनांक ११.०९.१९८४ रोजीचा विक्री करारनामा हे हरवले आहेत. (४) दिनांक १८.०६.१९८७ रोजीच्या विक्री करारनामानुसार श्री. शैलेशकुमार हरिलाल मकानी, विक्रेता यांनी सदर फ्लॅट क्र.ए/३९ हे श्रीमती जयाबेन दिनेशकुमार मेहता, खरेदीदार यांच्याकडे विक्री केले. (५) श्रीमती जयाबेन दिनेशकुमार मेहता यांचे २६.०१.२००९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात (१) श्री. दिनेशकुमार एम. मेहता (पती), (२) हिना दिनेशकुमार मेहता (मुलगी) व (३) अजय दिनेशकुमार मेहता (मुलगा) हे सदर फ्लॅटबाबत कायदेशीर वारसदार त्र प्रतिनिधी आहेत. ज्याअर्थी सोसायटीने सदर फ्लॅट श्री. दिनेशकुमार एम. मेहता यांच्या नावे हस्तांतर केले. (६) दिनांक ३०.०३.२०९१ रोजीचे विक्री करारनामानुसार **श्रीमती उषा डी. भेडा,** हस्तांतरीती यांना अ.क्र.टीएनएन-७/०३३९०/२०११ अंतर्गत संयुक्त उपनिबंधक ठाणे-७ येथे नोंद करण्यात आले.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास किंवा जर कोणाही व्यक्तीस उपरोक्त करारनामा किंवा अधिकार दस्तावेज सापडल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे त्यांचे **कार्यालय क्र.३. तरे कम्पाऊंड. दक्षिण** हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पु.), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसात कळवावे. अन्यथा सदर फ्लॅटवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल

दिनांक: २२ फेब्रुवारी, २०२४

श्री. किरण ई. कोचरेकर के.के. असोसिएटस्, वकील

ASREC सॉलिटेअर कॉपोरेट पार्क, इमारत क्र.२, तळमजला, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, (India) Limited चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र.

_____ खालील मालमत्तेचे तारण

ज्याअर्थी.

(नियम ८(१))

करारनामा दिनांक २७ ऑक्टोबर, २०२१ नुसार **ॲझरेक पीएस–०४/२०२१–२२** ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्यांच्य तमतेत कार्यरत **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड** यांनी मुळ सावको अर्थात **नवजिवन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,** उल्हासनगर, महाराष्ट्र, करारनामाकर्ती बँक यांच्याकडून सरफायसी कायदा २००२ च्या कलम ५ अन्वये खाली नमुद केलेली प्रतिभूत हित तसेच प्रतिभुती ऋणासह सर्व अधिकार, हक्क व हित प्राप्त केले आहेत.

ॲझरेक (इंडिया) लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिय ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी **दिनांक** १२.०४.२०१९ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार मे. मोहित प्रोडक्ट् प्रा.लि., संचालक-श्री. प्रमोद मुरलीधर खंडारे व श्रीमती सोनाली प्रमोद खंडारे आणि जामिनदार २. डॉ. राजीव ब्राह्मणे व ३. डॉ. आरती . जगताप, ४. हेमंत खंडारे, ५. प्रमोद मुरलीधर खंडारे, ६. श्रीमती सोनाली प्रमोद खंडारे, ७. श्री. मुरलीधर खंडारे यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक ३१.०३.२०१९ रोजी देय रक्कम रू.६२.८३.४९२.०० (रूपये बासष्ट लाख त्र्याऐंशी हजार चारशे ब्याण्णव फक्त) तसेच ०१.०४.२०१९ पासून यावरील पुढील व्याज, खर्च, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/भागीदार/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, प्रतिभूत धनको म्हणून ॲझरेक (इंडिया) लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद्र केलेल्या मालमत्तेच वास्तविक ताबा १२ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/भागीदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर ालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **ॲझरेक** (इंडिया) लिमिटेड यांच्याकडे दिनांक ३१.०३.२०१९ रोजी देय रक्कम रू.६२,८३,४९२.०० (रूपये बासष्ट लाख **याऐंशी हजार चारशे ब्याण्णव फक्त)** अधिक संपूर्ण रक्कम जमा होईपर्यंत उपरोक्त रकमेवरील करारदराने त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, दंडात्मक शुल्क व खर्च जमा करावे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की. प्रतिभत मालमत्ता सोडवन घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्य कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, इमारत क्र.३, रुगी तुलसी संकल्प, वांगणी, तालुका अंबरनाथ-४२१५०३

क्षेत्रफळ २३.५३ चौ.मी. मालक: श्रीमती सोनाली प्रमोद खंडारे ठिकाण: उल्हासनगर देनांक: १३.०२.२०२४

प्राधिकत अधिकारी ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

ठिकाण: मंबर्ड

पंकज पारखिया